

**अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना  
निवडणुकीत भाग घेण्यास प्रतिबंध करण्याबाबत...**


महाराष्ट्र शासन  
महिला व बाल विकास विभाग  
शासन परिपत्रक क्र. एबावि-२००२/प्र.क्र.१० / का-६.  
नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला,  
मंत्रालय, मुंबई - ४०००३२.  
दिनांक :- ३१ जानेवारी, २००२.

वाचा :- शासन परिपत्रक क्र. एबावि-२००२/प्र.क्र.१० / का-६, दि. ९ जानेवारी, २००२

**परिपत्रक :-** एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना निवडणुकीत भाग घेण्यास शासन परिपत्रक क्र.एबावि-२००२/प्र.क्र.१०/का-६, दि.९ जानेवारी, २००२ अन्वये प्रतिबंध करण्यात आला होता. सदर शासन परिपत्रकाविरुद्ध अंगणवाडी कर्मचारी सभा ( महाराष्ट्र ) मुंबई यांनी माननीय उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, मुंबई येथे दाखल केलेल्या रिट याचिका क्र.२५६/२००२ वर माननीय न्यायालयाने दिलेले आदेश विचारात घेवून वरील दि.९ जानेवारी २००२ चे शासन परिपत्रक रद्द करण्यात येत आहे.

२. आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, कोकण भवन, नवी मुंबई व आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी सदर आदेश बाल विकास प्रकल्प अधिका-यांमार्फत सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या निदर्शनास आणावेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

  
( वि. रा. वैदपाठक )  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,  
आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, कोकण भवन, नवी मुंबई.  
आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.  
सर्व विभागीय आयुक्त.  
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.  
सर्व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण/ ग्रा.प), जिल्हा परिषद.  
सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी, ग्रामीण व आदिवासी प्रकल्प )  
ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.  
आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.  
निवड नस्ती (कार्यासन-६)